

Registered Office & Factory Gat.no. 686/4, Koregaon Bhima, Tal. Shirur

District, Pune Pin: 412 216. Phones: (02137) 670000/01.

Website: www.sharpindialimited.com Email ID: secretarial@sil.sharp-world.com CIN: L36759MH1985PLC036759

12/11/2025

To,

Corporate Relationship Dept, BSE Limited 25th Floor, P J Towers, Dalal Street, Mumbai - 400001

Company Scrip Code: 523449

Subject: Newspaper publication of Financial Results pursuant to Regulation 30 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations).

Dear Madam/Sir,

Pursuant to Regulation 30 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, please find enclosed copies of the newspaper advertisement published on 12th November, 2025 in the Financial Express (all editions) and Loksatta (Pune edition) pertaining to the Unaudited Financial Results of the Company for the quarter and half year ended 30th September, 2025.

We request you to kindly take the same on record.

Thanking you,

For Sharp India Limited

Chandranil Belvalkar Company Secretary Membership No.- A24015 annualized in respect of quarterly results)

1) Basic

2) Diluted

WWW.FINANCIALEXPRESS.COM

SHARP INDIA LIMITED

Registered Office: Gat No. 686/4, Koregoan Bhima, Taluka Shirur, Dist: Pune - 412216 Phone No.: 02137 - 670000/01/02 Email id: secretarial@sil.sharp-world.com

Website: www.sharpindialimited.com CIN: L36759MH1985PLC036759



₹ In lakhs

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED SEPTEMBER 30, 2025

Sr. No.	Particulars	3 Months ended September 30, 2025	3 Months ended June 30, 2025	Corresponding 3 Months ended September 30, 2024	6 Months ended September 30, 2025	Corresponding 6 months ended September 30, 2024	Year ended March,31, 2025
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	1.02	1.25	1.36	2.27	1.84	3.63
2	Net Profit/(Loss) for the period (before tax,						
	exceptional and/or extraordinary Items)	(527.09)	(517.19)	(478.67)	(1,044.28)	(963.01)	(1,928.71)
3	Net Profit/(Loss) for the period before tax						
	(after exceptional and /or extraordinary Items)	(743.96)	(517.19)	(478.67)	(1,261.15)	(963.01)	(1,928.71)
4	Net Profit/(Loss) for the period after tax						
	(after exceptional and /or extraordinary Items)	(743.96)	(517.19)	(478.67)	(1,261.15)	(963.01)	(1,928.71)
5	Total comprehensive income for the period (comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income(after tax))	(743.96)	(517.19)	(478.67)	(1,261.15)	(963.01)	(1,928.71)
6	Paid up equity share capital (Face Value per						
	share Rs.10/- each)	2,594.40	2,594.40	2,594.40	2,594.40	2,594.40	2,594.40
8	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of the previous year) Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) (Not	(15,607.53)	(14,882.28)	(13,456.88)	(15,607.53)	(13,456.88)	(14,384.97)

'During the quarter and half year ended on September 30, 2025, the Company incurred a loss of Rs. 743.96 Lakhs and 1261.15 Lakhs respectively. The accumulated losses of the Company as at September 30, 2025 are Rs. 17,918.91 Lakhs resulting into erosion of Net Worth. There is no production of LED TVs from April, 2015 and of Air Conditioners since June, 2015 onwards in the absence of any orders. Despite the cessation of operations, the Company has continued to receive financial and operational support from Sharp Corporation, Japan, its majority shareholder and holding company. Sharp Corporation has provided a letter of support, reaffirming its commitment to extend such support until at least September 30, 2026.

(1.99)

(1.99)

(1.85)

(1.85)

(4.86)

(3.71)

(7.43)

(7.43)

(2.87)

(2.87)

The Management has reassessed the Company's financial position and performance in accordance with applicable accounting standards. While efforts are being made to explore alternate revenue streams, there is uncertainty regarding the time required to successfully identify and establish such streams. As a result, Management has concluded that for the purpose of accounting and financial statements, it would be prudent to consider the Company as not a going concern presently.

Therefore, the financial statements have been prepared on the basis of 'not going concern'. The Company has measured all their assets at lower of their estimated net realizable value and carrying amount, and liabilities at their settlement amounts, in accordance with the applicable Accounting Standards. Therefore, with respect to reinstatement of borrowings from related parties, there is an additional charge amounting to Rs. 216.87 Lakhs to the profit and loss account for the quarter and half year ended September 30, 2025. This additional charge has been disclosed under the exceptional items with corresponding increase in the current and accumulated losses

The figures for the previous period included in the accompanying statement of unaudited financial results are not comparable with those of the current period, as the previous period's financial results were prepared on a 'going concern' basis, whereas the financial results of current period have been prepared on a 'not going concern' basis.

Note: The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the "Listing Regulations"). The full format of the quarterly financial results are available on the Stock Exchange website-www. bseindia.com and website of the company -www.sharpindialimited.com

For **Sharp India Limited**

Makarand Date





Place: Pune

Date: November 11, 2025

DME Development Limited

(A Wholly Owned Entity of NHAI) Corp Office: NHAI Building, Plot G-5 & 6, Sector - 10, Dwarka, New Delhi - 110075





STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2025

(All amounts in INR Lakhs, unless otherwise stated)

		3	Quarter ende	1	Half Ye	Year ended	
S. No.	Particulars	30 th September 2025	30" June 2025	30 th September 2024	30 th September 2025	30" September 2024	31" March 2025
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	Audited
1.	REVENUE						
	Revenue from operations	97,797.45	96,671.17	18,700.00	1,94,468.63	18,700.00	2,21,012.77
	Other Revenue	2.73	18.75		21.47	-	59.91
	Total Revenue	97,800.18	96,689.92	18,700.00	1,94,490.10	18,700.00	2,21,072.68
2.	Net Profit/(Loss) for the period (before tax, exceptional items and/or extra ordinary items)	(14,206.19)	8,953.74	(30,231.28)	(5,252.45)	(30,263.28)	(6,950.43)
3.	Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional items and/or extra ordinary items)	(14,206.19)	8,953.74	(30,231.28)	(5,252.45)	(30,263.28)	(6,950.43)
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional items and/or extra ordinary items)	(10,431.86)	6,545.05	(22,371.15)	(3,886.81)	(22,394.83)	(5,143.32)
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(10,431.86)	6,545.05	(22,371.15)	(3,886.81)	(22,394.83)	(5,143.32)
6.	Paid-up Equity Share capital	5,38,500.00	5,38,500.00	5,38,500.00	5,38,500.00	5,38,500.00	5,38,500.00
7.	Reserves (Excluding Revaluation Reserve)						(5,143.32)
8.	Security Premium Account	Nil	Nil	Nil	Nil	Nil	Nil
9.	Net Worth	5,29,157.69	5,40,081.43	5,15,792.99	5,29,157.69	5,15,792.99	5,33,044.50
10.	Paid-up Debt Capital Outstanding Debt	44,31,567.56	44,52,312.83	41,93,679.06	44,31,567.56	41,93,679.06	44,52,308.72
11.	Outstanding Redeemable Preference Share	Nil	Nil	Nil	Nil	Nil	Nil
12.	Debt Equity Ratio	8.37	8.24	8.13	8.37	8.13	8.35
13.	Earnings per equity share (of INR 100/- each):						
	(1) Basic (absolute value in INR)	(1.94)	1.22	(4.20)	(0.72)	(4.20)	(0.96)
	(2) Diluted (absolute value in INR)	(1.94)	1.22	(4.20)	(0.72)	(4.20)	(0.96)
14.	Capital redemption reserve	Nil	Nil	Nil	Nil	Nil	Nil
15.	Debenture redemption reserve	Nil	Nil	Nil	Nil	Nil	Nil
16.	Debt Service Coverage ratio	Nil	Nil	Nil	Nil	Nil	Nil
17.	Interest service coverage ratio	Nil	Nil	Nil	Nil	Nil	Nil

- Exceptional and/or Extra-ordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind AS Rules / AS Rules, whichever is applicable.
- 2. The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The Full format of the same is available on the stock exchange(s) website www.nseindia.com / www.bseindia.com and Company's Website www.dmedl.in
- Pertinent disclosures w.r.t the additional information on the financial results referred to in Regulation 52(4) of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015, have been made to the National Stock Exchange (NSE)/Bombay Stock Exchange(BSE) and can be accessed on their websites.
- The above results have been approved by the Board of Directors at its meeting held on 10.11.2025. Previous period figures regrouped/arranged wherever necessary to compare with corresponding period.

For & on behalf of the Board DME Development Limited

Place: New Delhi

Date: 10.11.2025

Ananta Manohar Director & CFO



THE BUSINESS DAILY

FOR DAILY BUSINESS

♦ FINANCIAL EXPRESS



The Tata Power Company Limited

Bombay House, 24 Homi Mody Street, Mumbai 400 001 CIN: L28920MH1919PLC000567, Tel: (91 22) 6665 8282 e-mail: tatapower@tatapower.com Website: www.tatapower.com

EXTRACT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF-YEAR ENDED 30TH SEPTEMBER. 2025

			Quarter ended	40.	Half-Yea	Year ended	
Sr. No.	Particulars	30-Sep-25	30-Jun-25	30-Sep-24	30-Sep-25	30-Sep-24	31-Mar-25
140.	527 91276 parcers activates	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
a.	Total Income from Operations	15,544.91	18,035.07	15,697.67	33,579.98	32,991.29	65,478.24
b.	Profit / (Loss) before Exceptional items and tax	1,679.90	1,619.46	1,912.87	3,299.36	3,403.21	6,441.67
C.	Profit / (Loss) before Tax	1,679.90	1,619.46	1,772.87	3,299.36	3,263.21	6,319.62
d.	Net Profit / (Loss) for the period / year	1,245.39	1,262.32	1,093.08	2,507.71	2,281.71	4,775.37
e.	Total Comprehensive Income	1,656.52	1,421.87	1,148.25	3,078.39	2,330.49	4,910.21
f.	Paid-up Equity Share Capital (Face Value: ₹ 1/- per share)	319.56	319.56	319.56	319.56	319.56	319.56
g.	Reserves (excluding Revaluation Reserve)	37,142.94	36,528.07	33,132,51	37,142.94	33,132.51	35,294.08
h.	Securities Premium Account	3,107.54	3,107.54	3,107.54	3,107.54	3,107.54	3,107.54
i,	Networth	39,391.71	39,102.77	35,251.46	39,391.71	35,251.46	37,842.96
je	Capital Redemption Reserve	514.47	514.47	514.47	514.47	514.47	514.4
k.	Debenture Redemption Reserve	146.25	198.78	363.81	146.25	363.81	198.78
l.	Outstanding Debt	70,647.53	65,552.75	58,809.69	70,647.53	58,809.69	63,461.09
m.	Earnings Per Equity Share (of ₹ 1/- each) (₹) (not annualised)						
	(i) Before Net Movement in Regulatory Deferral Balances						
	Basic	2.72	4.26	3.68	6.98	7.58	14.64
	Diluted	2.72	4.26	3.68	6.98	7.57	14.6
	(ii) After Net Movement in Regulatory Deferral Balances						
	Basic	2.88	3.31	2.90	6.19	5.94	12.4
	Diluted	2.88	3.31	2.90	6.19	5.93	12.4
n.	Debt Equity Ratio (in times)	1.58	1.49	1.47	1.58	1.47	1.4
0.	Debt Service Coverage Ratio (in times) (not annualised)	1.78	1.60	1.59	1.69	1.44	1.2
p.	Interest Service Coverage Ratio (in times)	2.37	2.36	2,81	2,37	2.59	2.4
q.	Current Ratio (in times)	0.81	0.82	0.72	0.81	0.72	0.7
r.	Long Term Debt to Working Capital (in times)	(725.77)	23.97	(23.75)	(725.77)	(23.75)	(26.14
S.	Bad Debts to Account Receivable Ratio (%) (not annualised)	0.87%	0.80%	1.68%	1.75%	3.53%	6.429
t	Current Liability Ratio (in times)	0.34	0.36	0.41	0.34	0.41	0.4
u.	Total Debts to Total Assets (in times)	0.43	0.41	0.41	0.43	0.41	0.4
V.	Debtors' Turnover Ratio (in number of days)	87	67	77	76	68	6
W.	Inventory Turnover Ratio (in number of days)	109	55	88	85	71	6
х.	Operating Margin (%)	16%	15%	17%	15%	15%	15
V.	Net Profit Margin (%) including exceptional item	8%	7%	7%	8%	7%	75

Date: 11th November, 2025

Place: Mumbai

- The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 11th November, 2025.
- Standalone Financial information of the Company, pursuant to Regulation 47(1)(b) of SEBI (LODR):

₹ crore Half-Year ended Year ended Quarter ended Sr. 30-Sep-25 30-Jun-25 30-Sep-24 30-Sep-25 31-Mar-25 No. (Audited) (Audited) (Audited) (Audited) (Audited) (Audited) Total Income from Operations 7,910.21 10,663.56 2,625,01 5,285.20 4,889.44 22,359.44 Profit / (Loss) before Tax 581.94 668.81 1,195,33 1,250.75 2,147.17 3,615.32 Net Profit / (Loss) for the period / year 431.10 520.09 1,008.61 1.745.65 3,132.68

The above is an extract of the detailed format of Quarterly Consolidated Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 and 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Consolidated and Standalone Financial Results is available on the Stock Exchange websites www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.tatapower.com. The same can be accessed by scanning the QR code provided below.



Bandhan Bank Limited

For and on behalf of the Board of THE TATA POWER COMPANY LIMITED PRAVEER SINHA **CEO & MANAGING DIRECTOR** DIN 01785164



Regd. Office: DN 32, Sector V, Salt Lake, Kolkata-700091; Head Office: 12" to 14" Floors, Adventz Infinity@5, BN 5, Sector V, Salt Lake City, Kolkata-700091; Phone: +91-33-66090909;

Email: investors@bandhanbank.com; Website: www.bandhan.bank.in

NOTICE OF POSTAL BALLOT AND INFORMATION ON REMOTE E-VOTING

CIN: L67190WB2014PLC204622;

Notice is hereby given that pursuant to the provisions of Sections 110, 108 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 (the 'Companies Act'), read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, General Circular No. 14/2020 dated April 08, 2020 and General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, read with other relevant circulars, including General Circular No. 03/2025 dated September 22, 2025, issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India (the 'MCA Circulars'), Secretarial Standard on General Meetings ('SS-2') issued by the Institute of Company Secretaries of India, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the 'SEBI LODR'), and any other applicable laws, rules and regulations [including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof, for the time being in force), the Postal Ballot Notice dated October 30, 2025 has been sent by e-mail on Tuesday, November 11, 2025 to all those Members of Bandhan Bank Limited (the 'Bank'), holding shares either in physical or in dematerialised form, whose names appeared in the Register of Members/List of Beneficial Owners received from the National Securities Depository Limited ('NSDL') and the Central Depository Services (India) Limited ('CDSL') (collectively referred to as 'Depositories'), as on Friday, November 07, 2025 ('Cut-off Date'), and whose e-mail addresses are registered with the Bank/Bank's Registrar and Share Transfer Agent ('RTA'), namely, KFin Technologies Limited ('KFintech') [in respect of shares held in physical form]/Depositories/Depository Participants ('DP') [in respect of shares held in dematerialised form] and made available to the Bank by the respective Depositories, for seeking the approval of the eligible Members of the Bank, on the following resolutions by means of Postal Ballot, only by way of remote electronic voting ('remote e-voting') process:

Sr. No.	Description of Resolutions	Type of Resolution
1.	Appointment of Mr. Avijit Mukerji (DIN: 03534116) as a Non-Executive Non-Independent Director of the Bank, with effect from September 25, 2025	Ordinary
2.	Appointment of Mr. Gauri Prosad Sarma (DIN: 09107885) as an Independent Director of the Bank, with effect from October 28, 2025	Special

In terms of the MCA Circulars, the requirement of sending physical copies of Postal Ballot Notice and Forms has been dispensed with. Accordingly, physical copies of Postal Ballot Notice, Postal Ballot Form and pre-paid business reply envelope have not been sent to any Member. Further, the MCA Circulars advise that the communication of assent or dissent of the Members would take place through the remote e-voting system only. The Bank has engaged the services of KFintech as service provider to provide the platform facilitating the remote e-voting. Members may cast their votes remotely, on the dates mentioned herein below, using the e-voting platform of KFintech. During this period, Members can cast their vote electronically, by

A copy of the Postal Ballot Notice is also placed on the Bank's website at https://bandhan.bank.in/postal-ballot; websites of the stock exchanges National Stock Exchange of India Limited at https://www.nseindia.com/ and BSE Limited at https://www.bseindia.com/; and on the website of KFintech at https://evoting.kfintech.com/public/Downloads.aspx.

The Board of Directors of the Bank has appointed CS Hansraj Jaria, Practising Company Secretary (FCS No.: 7703/ CP No.: 19394), failing him, CS Rakesh Agrawal, Practising Company Secretary (FCS No.: 8792/CP No.: 9014), to act as the Scrutiniser to conduct and scrutinise the Postal Ballot through remote e-voting process in a fair and transparent manner, in accordance with the Companies Act, and the Rules made thereunder. All the Members are hereby informed that:

- (a) The special businesses as set out in the Postal Ballot Notice will be transacted through remote e-voting only;
- Remote e-voting shall commence from Wednesday, November 12, 2025 at 9:00 A.M. (IST) and end on Thursday, December 11, 2025 at 5:00
- (d) A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories/KFintech as on the Cut-off Date, i.e., Friday, November 07, 2025, only shall be entitled to avail the facility of remote e-voting;

(c) Remote e-voting module shall be blocked at 5:00 P.M. on Thursday, December 11, 2025 and no Member shall be allowed to cast vote thereafter;

The voting right(s) of Members shall be in proportion to their share in the total paid-up voting equity share capital of the Bank, as on the Cut-off Date, i.e., Friday, November 07, 2025, subject to the provisions of the Banking Regulation Act, 1949, as amended;

Once the vote on a resolution is cast by the Member, he/she shall not be allowed to change it subsequently or cast the vote again;

- A Person who is not a Member of the Bank as on the Cut-off Date should treat the Postal Ballot Notice for information purpose only; The manner in which the Members holding shares in dematerialised/physical form or who have not registered their email addresses can cast their vote(s) through remote e-voting are provided in the Postal Ballot Notice available on the websites of the Bank, the Stock Exchanges and KFintech. Additionally, in terms of SEBI Master Circular dated November 11, 2024, individual Members holding shares in demat mode, can register directly with the depository or through their demat account, to access e-voting page of KFintech, without having to register again with
- KFintech for participating in the e-voting process. The detailed procedure in this regard has been explained in the Postal Ballot Notice; In case of any query and/or grievance, in respect of voting by electronic means, Members may refer to the Help & Frequently Asked Questions (FAQs) and remote e-voting User Manual available at the downloads section of https://evoting.kfintech.com/ or contact Mr. Bhaskar Roy, Vice President (Unit: Bandhan Bank Limited) of KFin Technologies Limited, Selenium Building, Tower B, Plot Nos. 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Rangareddi, Telangana, India-500 032, or e-mail at evoting@kfintech.com or call KFintech's Toll-Free No. 1800-309-4001 for any further clarification(s), or write to Mr. Indranil Banerjee, Company Secretary of the Bank, at registered office or at

investors@bandhanbank.com. Members who have not registered their email addresses may register their email addresses with the Bank, as mentioned hereunder:

- (a) For shareholders holding share(s) in physical form SEBI vide Section V of its 'Master Circular for Registrars to an Issue and Share Transfer Agents' dated June 23, 2025, has made it mandatory for shareholders holding shares in physical form, to, inter alia, update their KYC including contact details, email address, mobile no., bank details, and choice of nomination, etc., by furnishing requisite details in Form ISR-1. In this connection, the form, as notified by SEBI, along with other requisite details, are available at the Bank's website at https://bandhan.bank.in/sebicircular and at the KFintech's website at https://ris.kfintech.com/clientservices/isc/default.aspx.
- (b) For Demat Holders Members holding shares of the Bank in electronic form can verify/update their respective email addresses and mobile numbers with their respective DPs.

The Scrutiniser will submit his Report to the Chairman or any other Director or the Company Secretary of the Bank, after the completion of scrutiny of votes, and the Results of Postal Ballot will be announced on or before Saturday, December 13, 2025. The Results of the Postal Ballot, along with the Scrutiniser's Report, will be made available on the website of the Bank at https://bandhan.bank.in/postal-ballot and on the website of the Service Provider at https://evoting.kfintech.com/public/Downloads.aspx, besides being communicated to the Stock Exchanges, where the Bank's shares are


listed. The remote e-voting Results, along with the Scrutiniser's Report, will also be displayed at the Registered Office and Head Office of the Bank. SPECIAL WINDOW FOR RE-LODGEMENT OF TRANSFER REQUESTS OF PHYSICAL SHARES

SEBI, vide Circular dated July 02, 2025 on 'Ease of Doing Investment - Special Window for Re-lodgement of Transfer Requests of Physical Shares', advised that, in order to facilitate ease of investing for investors and to secure the rights of investors in the securities purchased, transfer deeds which were lodged prior to April 01, 2019 by the Shareholders holding shares in physical mode, and rejected/returned due to deficiency in the documents may be re-lodged with requisite documents with the RTA of the Bank, during the special window from July 07, 2025 to January 06, 2026.

Date: November 11, 2025 Place: Kolkata

For Bandhan Bank Limited Indranil Banerjee Company Secretary & Compliance Officer







सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (पूर्वीचे पुणे विद्यापीठ)

विद्याशाखा अधिष्ठाता व संचालक,

परीक्षा व मुल्यमापन मंडळ पदे भरण्याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्याशाखा अधिष्ठाता - (०४) पदे व संचालक परीक्षा व मुल्यमापन मंडळ - (०१) पद भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात गुरुवार, दि. १३.११.२०२५ से शुक्रवार, दि. १२.१२.२०२५ या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. शैक्षणिक अर्हता व इतर सर्व तद्नुषंगिक माहिती विद्यापीठाच्या http://admin.unipune.ac.in/recruitment या संकेतस्थळाव

जाहिरात क्र. : २७ दिनांक : १०.११.२०२५ (प्रा. (डॉ.) ज्योती भाकरे प्रभारी कुलसचिव

यूबीएस फायनान्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

कृत कार्यालय: ९वा मजला, सीजे हाऊस, प्लॉट एफ, शिवसागर इस्टेट, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई ४०० ०१८, भारत दरध्वनी क्रमांकः +९१ २२ ६७७७ ३७७७, ई-मेलः ol-nbfccompliance@ubs.com. वेबसाइट: https://www.ubs.com/global/en/collections/credit-suisse/

wealthmanagement/in/privatefinance.html

सार्वजनिक सूचना

संदर्भ क्रमांक बी–१३.०१९५१ दिनांक १९ डिसेंबर २०२४ रोजीच्या नोंदणी प्रमाणपत्रान् भारतीय रिझर्व्ह बँकेकडे (''आरबीआय'') ठेव न स्वीकारणारी बँकिंगव्यतिरिक्त वित्तीय कंपनी (''**एनबीएफसी**'') म्हणून नोंदणीकृत आणि मध्यम स्तरीय एनबीएफसी म्हणून वर्गीकृत, यूबीएस फायनान्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (''यूबीएस फायनान्स'') द्वारे जनतेला

हस्तांतरणासाठी आवश्यक असलेली नियामक मंजुरी मिळविल्यानंतर, त्यांचा कर्ज वितरण आणि वित्तपुरवठा व्यवसाय दुसऱ्या एनबीएफसीकडे हस्तांतरित केला आहे. लागू असलेल्या चौकटीनुसार, यूबीएस फायनान्सच्या ग्राहकांना हस्तांतरणाची माहिती कळविण्यात आली आहे.

वरील संदर्भात, यूबीएस फायनान्स द्वारा त्यांच्या नावाने असलेली वरील एनबीएफसी नोंदणी परत करण्यासाठी आरबीआयकडे अर्ज करण्यात येईल.

काही प्रश्न असल्यास किंवा अधिक स्पष्टीकरण हवे असल्यास, कृपया ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत आम्हाला <u>ol-nbfccompliance@ubs.com</u> येथे ईमेल करा.

करिता यूबीएस फायनान्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड दिनांकः १२ नोव्हेंबर, २०२५ स्वाक्षरी/ ठिकाण: मुंबई अधिकत स्वाक्षरीकर्ता

केनरा बैंक Canara Bank

सिंडिकेट Syndicate

वसुली आणि कायदा विभाग, क्षेत्रीय कार्यालय । : प्रिमियम पॉईंट बिल्डींग ४ था मजला, मॉडर्न हायस्कूल समोर,जे. एम. रोड, शिवाजीनगर, पुणे-४११००५ फोन : ०२०-२५५१२११८ ई-मेल : recropune@canarabank.com

ताबा नोटीस (सेक्शन १३(४)) (फक्त स्थावर मालमत्तेकरीता)

जसे की, **कॅनरा बँकेचे** अधिकृत अधिकारी, यांनी सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनांशियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (२००२ चा ॲक्ट ५४) (द ॲक्ट असा उल्लेख केल्यानुसार) चा सेक्शन १३(१२) व सिक्यूरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ चा रूल ३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून श्री. किरण दिनकर चौधरी आणि सौ. जयश्री किरण चौधरी (कर्जदार/गहाणदार) आणि मे. कवीर टेक्नोप्लास्ट (प्रोप्रा. जयश्री किरण चौधरी) यांना **दि. ०४/०९/२०२५** रोजी सेक्शन १३(२) अंतर्गत मागणी नोटीस बजावली होती की त्यांनी सदर मागणी नोटीसीत नमूद केलेली रक्कम **रु. ३३,४१,८५१.८५ (रु. तेहेतीस** लाख एक्केचाळीस हजार आठशे एक्कावन्न आणि पैसे पंच्याऐंशी फक्त), त्यावरील व्याज **आणि किंमत यांसहीत** अशी सर्व रक्कम या नोटीस मिळालेल्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत परत करावी

कर्जदार रक्कम परत करण्यास अपयशी ठरले असल्याने विशेषकरून कर्जदार आणि सर्वसाधारण जनता यांना नोटीस देण्यात येते की, खाली सही करणार यांनी त्यांना / तिला सदर कायद्याच्या सेक्शन १३ (४) सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रूल्स २००२ चा रूल ८ व ९ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **दि. ११/११/२०२५** रोजी ताबा घेतला आहे.

विशेष करून कर्जदार आणि सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो **कॅनरा** बँक, पुणे चिंचवड बिजलीनगर (०२९११) यांना येणे रक्कम रु. ३३,४१,८५१.८५ (रु. तेहेतीस लाख एक्केचाळीस हजार आठशे एक्कावन्न आणि पैसे पंच्याऐंशी फक्त)आणि त्यावरील व्याज यांच्या अधीन राहील

सुरक्षित आस्ति सोडविण्यासाठी संलग्न उपलब्ध वेळेमध्ये कर्जदाराचे लक्ष सदर कायद्याच्या . सब सेक्शन (८) सेक्शन १३ अंतर्गत तरतुर्दीकडे वेधून घेतले जात आहे.

स्थावर मालमत्तेचा तपशील

फ्लॅट नं. १०२ चा सर्वसामाईक भाग, १ ला मजला, बाल्कनीसहीत चटई क्षेत्रफळ ४४८ चौ.फ. म्हणजेच ४९.६३ चौ.मी., 'श्रीरोझ पॅराडाईज फेज**-।।**' बिल्डींग, सीटीएस नं. २२८, चिखली गावठाण, ता. हवेली, जि. पुणे येथे स्थित आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, ता. हवेली, जि. पुणे यांच्या हद्दीत आणि उप–निबंधक हवेली यांच्या अखत्यारीत तसेच सामाईक सोयी आणि सुविधांसहीत.

टायटल होल्डरचे नाव : श्री. किरण दिनकर चौधरी आणि सौ. जयश्री किरण चौधरी

दिनांक : ११/११/२०२५

दिनांकः 12.11.2025

स्थानः पुणे

अधिकृत अधिकारी

(मजकुरात संदिग्धता असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य मानावा.)

U GRO

यू ग्रो कॅपिटल लिमिटेड

स्थावर मालमत्तांच्या विक्रीसाठी विक्री सूचना

ार्व्युपीटायझेशन अँड रिकंस्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शियल ॲसेटस अँड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २०२ अंतर्गत स्थावर मालमत्ता (ताँ) च्या ["सुरक्षित मत्ता"] च्या विक्रीसाठी ३० दिवसांची ई-लिलाव विक्री सूचना सूचना ह्याद्वारे सर्व जनतेला आणि विशेषतः कर्जदार (रां) ना आणि हमीदार (रां) ना देण्यात वेत आहे की खाली वर्णः करण्यात आलल्या सुरक्षित मत्ता (तां) यू ग्रो कंपिटल लिमिटेड आणि पूनावाला फिनकॉर्प लिमिटेड (सुरक्षित धनको ह्यांच्याकडे गहाण ठेवण्यात प्रमारित करण्यात आल्या होत्या ज्याचा ताबा सुरक्षित धनकोच्या प्राधिकृत अधिकान्याद्वा घेण्यात आला असून येथे खाली नमूद करण्यात आलेल्या कर्जदारा (रां) आणि हमीदारा (रां) कहन सुरक्षित धनकोच्या द्वांच्या क्यांच्या क्यांच्या क्यांच्या वसुली हमीदारा (रां) अणि क्यांच्या वसुली होता क्यांच्या वसुली हमीदारा (रां) अणि क्यांच्या वसुली हिनांकापर्यंत त्यावरीर व्याज आणि त्यांच्या क्यांच्या वसुली क्यांच्या वसुली हमांच्या वसुली हिनांकापर्यंत त्यावरीर व्याज आणि लांचेत्र कर्म्य खार्चाय्या वसुली त्यांच्या क्यांच्या क्यांच्य

सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियमावली, २००२ च्या नियम ८ आणि ९ च्या तरतृदीसह वाचल्या जाणाऱ्या ।

अ. क्र.	कर्जदार (रां)/ हमीदार (रां) चा तपशील	मागणी सूचना तपशिल	लिलावाचा तपशिल				
१	१. चॉईस सुपर शॉपी	१३(२) सूचनेचा दिनांक: ०७-	राखीव मूल्य	रु. १,३५,८०,०००/-			
	२. सुमेन बुधाराम माळी ३. बुधाराम शिवराम माळी एलएएन :	दिनाक: ०७- ऑग-२०२५	इरठे	रु. १३,५८,०००/-			
	एलएएन : यूजीपीयूएनएसएस ०००००५९५४७ आणि यूजीपीयूएनपीयू	थकीत रक्कम रु.	इरठे जमा करण्याचा शेवटचा दिनांक	१५-१२-२०२५			
	००००००७६८८	१,७५,६४,७८१/- आणि ०४-०८-	लिलावाचा दिनांक	१६-१२-२०२५			
		२०२५	लिलावाची वेळ :	स. ११ ते दु. ०१			
			मूल्य वाढ	रु. १,००,०००/-			

सुरक्षित मालमत्तेषे वर्णन: नांदेड तालुका हवेली, जिल्हा पुणे थेथे वसलेल्या एनडीसी १ थेथे वसलेल्या जिमनीचा धारप केलेला सर्वे क. ६/२, एस क ७ आणि एस क. १०/११/२, वर बांधण्यात आलेल्या डेस्टीनेशन सेंटर ।, म्हणून ज्ञात योजनेच्या तळ मजल्यावरील ३१.२७ ची. मी. मोजमापाच्या दुकान क. जी २६ चा सर्व खंड आणि भूखंड. आणि सीम पुढील प्रमाणें उत्तर- दुकान क. २७/ जीना, दाबिण: दुकान क. २०, पूर्व: पसेव प्रबंश प्रवेश, पश्चिम: खुली जागा/ इत दुकाने नमूद मालमत्ता टाऊन सर्वे क. ७०८/२ आणि ७०८/३ प्रभाग – ३, ब्लॉक ८.

विक्रीच्या तपशिलवार अटींसाठी कृपया यू ग्रो कॅपिटल लिमिटेड/ सुरक्षित धनको चे संकेत्स्थळ म्हणजेच : wv grocapital.com वर देण्यात आलेल्या लिंकचा कृपया संदर्भ fficer@ugrocapital.com वर संपर्क करा



जाहिरात क्र. २/११८९



विक्री कालावधी दिनांक : १२/११/२०२५ ०९.०० सकाळी ते १९/११/२०२५ १२.३० दुपारीपर्यंत

निविदा प्रकिया कक्ष उद्यान विभाग निविदा जाहिरात - निवन कामे



तांत्रिक निविदा उघडणे प्रक्रिया दिनांक :- २०/११/२०२५ दुपारी १२.३० दुपारी स्वीकृती दिनांक : १२/११/२०२५ ०९.०० सकाळी ते १९/११/२०२५ १२.३० दुपारी पर्यंत संच पूर्वगणित रक्कम जबाबदार व्यक्तीचे रक्कम रु. मुदत किंमत र नाव व दुरध्वनी क्रमांक PMC/GAR-पणे शहरातील उद्यानात परिमंडळ क्र. ४ मध्ये केंद्र निखिल नानासाहेव १३५९/ १२ DEN/2025/198 सरकारच्या स्वच्छ पार्क अभियानांतर्गत उपाययोजन २८७१३२७/-22683/-रंधवे 9494080000 PMC/GAR-राजीव गांधी प्राणिसंग्रहालय येथे अंतर्गत रस्ते विशाल दिलीप पाठक ६०७९/-DEN/2025/199 विकसित करणे ७१३५३/ ९५१८९५३२५५ PMC/GAR-राजीव गांधी प्राणिसंग्रहालय येथे झेब्रा खंदकाचे विशाल दिलीप पाठक १३५९/-रु. २५१९५७७/ DEN/2025/200 उर्वरित कामे करणे २५१९६/ 9482943244 PMC/GAR-राजीव गांधी प्राणिसंग्रहालय कात्रज येथे पेटोलिंग विशाल दिलीप पाठव र. ४००६४१७/-१३५९/-DEN/2025/201 पाथवेच्या स्टोन पिचिंग चे कामे करणे. 9482943244 80088/-

अ) सदर कामांबाबत निविदा अटी/ शर्ती इ. बाबतचा सर्व तपशील निविदा संचामध्ये नमूद केला असून, सदर कामाचे निविदा संच www.mahatenders.gov.in या वेबसाईटवर पाहण्यासार्ट उपलब्ध आहे. निविदा संचाची विक्री व स्वीकृती सदर वेबसाईटवरून फक्त ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत असुन सर्व निविदा दोन पाकिट पद्धतीने मागविण्यात येत आहेत.

ब) निविदा प्रक्रियाच्या शेवटच्या दिवशी निविदा संच प्राप्त न झाल्यास व स्विकृतीच्या शेवटच्या दिवशी ऑनलाईन सादरीकरण न झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी टेंडरदाराची राहील.

क) ऑनलाईन निविदा प्रक्रियेबाबतची संपूर्ण पाणीपरिवठा विभाग पुणे मनपा येथे मिळेल.

इ) कार्यालयीन आदेश क्र. अतिमआ(वि)/३२ दिनांक २२/०४/२०१६ नुसार बयाणा रक्कम ई.सी.एस./ आर.टी.जी.एस./ एन.ई.एफ.टी. सुविधेमार्फतच स्वीकारण्यात येणार आहे.

Parshuram Anil Bichukale

टेंडर लिपिक उद्यान

पुणे महानगरपालिका

Rahul Ashok Salunke (Add Charge) कार्यकारी अभियंता, उद्यान पुणे महानगरपालिका

VASCON

व्हॅरकॉन इंजिनिर्स लिमिटेड

कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर : L70100PN1986PLC175750

नोंदणीकृत आणि कॉर्पोरेट कार्यालयः व्हॅस्कॉन विकफिल्ड चेम्बर्स, हॉटेल नोवोटेलच्या मागे, हयात हॉटेलच्या समोर, पुणे–नगर रस्ता, पुणे – ४९१०१४ टेलिफोन:+९१ २० ३०५६ २२००. ईमेल:<u>www.compliance.officer@vascon.com</u> वेबसाईट:<u>www.vascon.com; _www.bseindia.com; www.nseindia.com</u>

३० सप्टेंबर २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धवार्षिक अलेखापरीक्षित स्टॅंडोलोन आणि एकत्रीत आर्थिक निकालांचे वित्तीय परिणाम

	(रुपये लाखात प्रति शे								। शेअर डेटा वगळता)				
			स्टँडअलोन					एकत्रित					
			तिमाहीसाठी		अर्ध व	ार्षाखेर	वर्षाअखेर	तिमाहीसाठी अर्ध वर्षाखेर			ार्षाखेर	वर्षाअखेर	
अनु क्र.	. तपशील	३० सप्टेंबर, २०२५	३० जून, २०२५	३० सप्टेंबर २०२४	३० सप्टेंबर २०२५	३० सप्टेंबर २०२४	३१ मार्च २०२५	३० सप्टेंबर २०२५	३० जून २०२५	३० सप्टेंबर २०२४	३० सप्टेंबर २०२५	३० सप्टेंबर २०२४	३१ मार्च २०२५
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित		अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
٩	प्रवर्तनाकडील एकूण उत्पन्न (निव्वळ)	२२,९४८	२४,१६९	२०,२२३	४७,११७	39,993	9,0८,७७४	२२,९४९	२४,१६९	२०,२०७	४७,११८	३९,९९४	१,०८,९९१
२	कालावधीकरिता निव्वळ नफा (तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा असाधारण वस्तूंपूर्वी)	9,442	२,६५१	९८३	४,२०९	२,१४०	७,४९५	9,439	२,७०५	9,300	8,288	२,५७२	७,९८१
3	करापूर्वी निव्वळ नफा (तोटा) (अपवादात्क आणि/किंवा असाधारण वस्तूनंतर)	9,44८	२,६५१	९८३	४,२०९	२,१४०	98,908	9,439	२,७०५	9,300	8,288	२,५७२	94,८५५
8	करानंतर निव्वळ नफा (तोटा) (अपवादात्क आणि/किंवा असाधारण वस्तूनंतर)	9,9६२	२,१९३	७८५	३,३ ५५	9,६५9	92,690	9,983	२,२४७	9,039	3,390	9,889	9३,०२५
ч	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा समाविष्ट (करानंतर) आणि अन्य व्यापक उत्पन्न (करानंतर)	9,9९२	२,१३४	७९३	३,३२६	৭,६७४	9२,७५७	৭,৭७२	२,१८९	9,022	३,३६१	9,९७२	93,02८
Ę	भरणा झालेले समभाग भांडवल	२२,६२९	२२,६२९	२२,३८४	२२,६२९	२२,३८४	२२,६२९	२२,६२९	२२,६२९	२२,३८४	२२,६२९	२२,३८४	२२,६२९
O	प्रती समभाग प्राप्ती (चालू आणि बंद असलेल्या प्रवर्तनासाठी) १० रू. प्रत्येकी												
	मूलभूत	0.49	0.90	0.34	9.8८	0.08	५.६७	0.40	0.99	٥.४६	9.40	०.८९	4.८9
	सौम्य	0.49	0.90	0.34	9.82	0.08	५.६७	0.40	0.99	٥.४६	9.40	0.८९	4.29

उपरोक्त सेबीच्या नियमन (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियमन, २०१५ च्या नियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसमध्ये सादर केलेल्या सप्टेंबर ३०, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धवर्षाच्या स्टॅंडअलोन आणि एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा तपशीलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. निष्कर्षांचे संपूर्ण विवरण <u>www.nseindia.com</u> व <u>www.bseindia.com</u> या स्टॉक एक्सचेंजेसच्या संकेतस्थळावर तसेच कंपनीच्या वेबसाईट <u>www.vascon.com</u> वर देखील उपलब्ध आहे.

सप्टेंबर ३०, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवार्षिक अहवालाच्या कंपनीच्या अलेखापरीक्षित वित्तीय निकालांचा आढावा समितीकडून घेण्यात आला आणि १० नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीत संचालक मंडळाने मंजूर केला आणि त्याबद्दल सुधारित मत नसलेले मर्यादित पुनरावलोकन लेखापरीक्षकांनी केले आहे.

कंपन्यांचा कायदा २०१३ च्या कलम १३३ अन्वये विहित केलेल्या कंपन्या (भारतीय लेखा मानक) नियम २०१५ (आयएनडी एएस) नुसार वित्तीय निकाल तयार केला गेला आहे.



संचालक मंडळाच्या आदेशानुसार व्हॅस्कॉन इंजिनिर्स लिमिटेडसाठी सिद्धार्थ वासुदेवन मूर्ती (व्यवस्थापकीय संचालक)

एचडीबी फायनॅन्शीअल सर्व्हिसेस लिमिटेड

शाखा कार्यालयः चौथा मजला, गीताई संकुल, रिलायन्स डिजिटलच्या वर, आयडियल कॉलनी, पौड रोड, कोथरूड, पुणे, महाराष्ट्र - 411038

अचल मालमत्तांच्या विक्रीसाठी ई-लिलाव करण्यासाठी जाहीर सूचना

बयाणा रक्कम आणि दस्तावेज सादर करण्याचा शेवटचा दिनांक व वेळ 27/11/2025 रोजी 05.00 वाजेपर्यंत

सिक्युरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायर्नेन्शिअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सर्फेसी) ॲक्ट, 2002 (2002 चा 54) अंतर्गत **एचडीबी फायनॅन्शीअल सर्व्हिसेस लिमिटेड** क

ज्याअर्थी, **एचडीबी फायनॅन्शीअल सर्व्हिसेस लिमिटेड** च्या प्राधिकृत अधिकारयांनी एचडीबी फायनॅन्शीअल सर्व्हिसेस लिमिटेड यांच्या थकबाकीच्या वसुलीसाठी ''**जशी आहे जोथ आहे आणि जशी आहे जे काही** आहे" तत्त्वावर विक्री करण्याच्या अधिकारासह आमच्या शाखेमधील पुढील खात्यांमध्ये सिक्युरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायर्नेन्शिअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सर्फेसी) ॲक्ट, 2002 मधील अनु. 13(2) अंतर्गत जारी केलेल्या सूचनेच्या अनुषंगाने पुढील मालमतांचा ताबा घेतलेला होता. तो डीआरटी पुणे यांचे समक्ष प्रलंबित असलेल्या विशेष सी.एस.क. 566/2025 च्या निकालाच्या अधीन असेल. सदर विक्री निम्नस्वाक्षरीकारांद्वारे https://eauctions.samil.in/ या वेबसाईटवरवरील ई-लिलाव मंचाच्या माध्यमातन घेण्यात येईल.

अचल मालमत्तांचे वर्णन

लॉ	शाखेचे नाव,	लिलाव विक्रींतर्गत	मागणी सूचना दिनांक	प्राधिकृत	बयाणा रकमेच्या	आरक्षित किंमत	ई-लिलाव दिनांक /
ट		तारण मालमत्तेचे वर्णन		अधिकारयाचे ।	भरण्यासाठी	बयाणा रक्कम	वेळ आणि बयाणा
नं.	आणि ग्राहकाचे	आणि ताब्याची	थकबाकी रक्कम	तपशील	खात्याचे तपशील		रक्कम सादर करण्याचा
	नाव	स्थिती	(सुरक्षित कर्ज)			बोली वृद्धी रक्कम	शेवटचा दिनांक
1	एचडीबी फायनॅन्शीअल सर्व्हिसेस लिमिटेड,			श्री केदार	खाते क्र.	रु.	28.11.2025
	चौथा मजला, गीताई संकुल, रिलायन्स डिजिटलच्या				00210310002731	98,94,938/-	
	वर, आयडियल कॉलनी, पौड रोड, कोथरूड, पुणे,	(चर्ट्ड क्षेत्रफळ), तिसरा मजला, पार्किंग	कर्ज खाते क्र. 218291	मोबाईल क्र.:-	खात्याचे नावः	(रुपये	स. 11 ते सायं. 5
	महाराष्ट्र- 411038.	क्र. 18 आणि 19 सह, क्षेत्रफळ सुमारे 9	साठी	9860118039	एचडीबीएफएस	अठ्ठयाण्णव लक्ष	
	कर्ज खाते क्र. 218291	चौ.मी., ''महालक्ष्मी मार्केट'' या इमारतीत,	12-जून-2020 रोजी रु.	ईमेल आयडी:	जनरल रिसीट्स,	चौर्याण्णव हजार	सहभागींनी दिलेली
	1. श्रीधर उद्धवराव कोळपे,	प्लॉट क्र. ई-40 ते ई-43, सीटीएस क्र.	1,51,69,116.52/-	lm.kothrud@	आयएफएससी कोड	नऊशे अडतीस	सर्वोच्च बोली
	सदिनका क्र. सी303, झिग्गुरात, स.क्र. 5 5 2 5	3201, कृषि उतपणा बाजार समिती,	(रुपये एक कोटी एक्कावन्न	hdbfs.com	-	फक्त)	उघडण्यात आल्यानंतर
	1 2 6 1 1, आंबेगाव बु., पुणे- 411046	मार्केट यार्ड, बिबवेवाडी, पणन	लक्ष एकोणसत्तर हजार		HDFC0000021		5 मिनिटांच्या अमर्याद
	2. सरस्वती श्रीधर कोळपे	मंडळासमोर, तालुका हवेली, पुणे -	एकशे सोळा आणि बावन्न		बँकः एचडीएफसी	চ. 9,89,494/ -	कालविस्तारांसह. /
	सदिनका क्र. सी303, झिग्गुरात, स.क्र. 5 5 2 5				बँक लि.	(रुपये नऊ लक्ष	
	1 2 6 1 1, आंबेगाव बु., पुणे- 411046				शाखाः हैदराबाद -	एकोणनव्वद	सादरीकरणाचा
	3. श्रीधर उद्धवराव कोळपे,	वस्तुनगर को-ऑप. सोसायटी छ्या	ारातील दराने पुढील व्याज		लकडीकापूल	हजार चारशे	शेवटचा दिनांक
	ऑफिस क्र. 313, 314, 315, 316, तिसरा	मालकीची जागा.	अधिक आनुषंगिक शुल्के,		एमआयसीआर	चौर्याण्णव फक्त)	27.11.2025, स. 11
	मजला, महालक्ष्मी मार्केट, कृषि उत्पन्न बाजार		खर्च व अधिभार.		कोड-		ते सायं. 5 वाजेपर्यंत
	समिती, मार्केट यार्ड, बिबवेवाडी, पणन	ताब्याची स्थितीः प्रत्यक्ष ताबा			500240002	*15,000.00/-	
L	मंडळासमोर, तालुका हवेली, पुणे- 411037.						
21	में च मार्ची, गरा र्व विकास ''चारी अपने चेले आने'	अपरिष् ''चारी अपने से सानी अपने'' सम्म	या घोणमान गोन आने				

अटी व शर्ती: सदर ई-लिलाव ''जशी आहे जेथे आहे'' आणि ''जशी आहे जे काही आहे'' तत्त्वावर घेण्यात येत आं ति प्राधिकृत अधिकारयांच्या माहितीनुसार सदर मालमत्तेवर कोणतेही बोजे नाहित. परंतु, इच्छूक बोलीदारांनी आपली बोली सादर करण्यापूर्वी बोजे, लिलावात काढण्यात आलेल्या मालमत्तेच मालमते इक आणि मालमत्तेचर परिणाम करू शकणारे दावे/अधिकार/थकबाकी इ. बाबत स्वतंत्रपणे चौकशी करावी. सदर ई-लिलाब जाहिरात एचडीबी फायनॅन्शीअल सर्विहरोस लिपिटेड यांचेकडून देण्यात येणारे वचन नाही किंवा त्यांचे प्रतिनिधित्वसुद्धा करीत नसून तसे समजण्यात येऊ नये. सदर मालमत्तेची विक्री एचडीबी फायर्नेन्शीअल सर्व्हिसेस लिमिटेड यांना ज्ञात किंवा अज्ञात अशा सर्व वर्तमान व भावी बोज्यांसह करण्यात येत आहे. कुणीही कोणत्याही प्रकारचा दावा/अधिकाराची /थकबाकींची मागणी केल्यार त्यासाठी प्राधिकत अधिकारी/सरक्षित धनको जबाबदार नसतील. 2. बोली सादर करण्याअगोदर मत्तेची आणि विनिर्देशांची पाहणी करून स्वतःची खात्री करून घेण्याची जबाबदारी बोलीदारांची असेल. इच्छक बोलीदारांचा दि. 20-11 2025 पर्यंत (कामकाजाच्या वेळेत) लिलावात काढण्यात आलेल्या मालमत्तेची पाहणी करता थेईल. इच्छक बोलीदारांनी लॉगइन आयडी व पासवर्ड च्या माध्यमातन https://eauctions.samil.in या वेब पोर्टलच्या माध्यमात आपली बयाणा रक्कम सादर करावी (https://eauctions.samil.in येथे नाव नोंदवून युजर आयडी आणि पासवर्ड निःशुल्क प्राप्त करता येईल). बयाणा रक्कम वर नमूद खात्यामध्ये एनईएफटी/आरटीजीएस च्या माध्यमातून दे असेल. बोलीदाराने वेब पोर्टलवर नोंदणी (वन टाईम) केल्यानंतर इच्छुक बोलीदार/खरेदीदारास बोली दस्तावेजांच्या सादरीकरणाच्या शेवटचा दिनांक व वेळेअगोदर वेब पोर्टलवर पुढील दस्तावेजांच्या प्रती अपलोड कराव्या लागतील, एनईएफटी/आस्टीजीएस चलन किंवा डिमांड डाफ्टची प्रत, ij) पॅन कार्डची प्रत, iji) मतदार ओळखपत्र/चालक परवाना/पारपत्र इ. ची स्वाक्षांकित प्रत सारखा ओळखीचा/पत्र्याचा परावा (केवायसी) त्यांशिवाय बोली फेटाळण्यास पात्र ट्रेंस्त. पर्रिशट-॥ व ॥ (https://eauctions.samil.in या वेब पोर्टलवरून डाउनलोड कस्ता येईल) नोंदणी करून ची स्कॅन केलेली प्रत भरून आणि स्वाक्षरी करून ती अपलौड करणेसुद्धा आवश्यक आहे. ज्या इच्छुक बोलीदार्ग-लॉग इन आयडी व पासवर्ड तथार करणे, माहिती अपलोड करणे, बोली दस्तावेज सादर करणे, ऑनलाईन आपसांत बोली बोलीबाबत प्रशिक्षण/प्रात्यक्षिक इ. बाबत मदत हवी आहे त्यांनी येथे संपर्क साधावाः श्रीराम ऑटोमॉल इंडिय लि., एच-182, पहिला मजला, सेक्टर-63, नोएडा (ऊ.प्र.)- पिन - 201301, ईमेल आयडी; क्लायंट सर्विस डिलीवरी (सीएसडी) विभाग, एच-182, पहिला मजला, सेक्टर-63, नोएडा (ऊ.प्र.)- पिन - 201301, संपर्क श्री मीनाक्षी आयंगर मोबा. क्र. 9999535597- meenakshi.i@cartradeexchange.com येथे संपर्क सघवा तसेच कोणत्याही मालमतेशी संबंधित शंकांसाठी कृपया संपर्क करा क्षेत्रीय व्यवस्थापकः श्री. चेतन धनगर- मोबाइल क्र 9657387750, ईमेल आयडी: chetan.dhangar@hdbfs.comआणि प्राधिकृत अधिकारी: श्री. केदार पाटील, मोबाइल ऋ. 9860118039, ईमेल आयडी: lm.kothrud@hdbfs.com 3. इच्छूक बोलीदार्गनी नोंदणी प्रक्रिय (वन टाईम) पूर्ण करून आणि आपला युजर आयडी व पासवर्ड तयार करून दि. 27/11/2025 रोजी सायं. 05.00 वाजेपर्यंत आपले बोली दस्तावेज, बयाणा रक्कम (आरक्षित किमतीपेक्षा कमी नसावी) आणि आवश्यक कागदपरे (मुद्दा क्र. 4 मध्ये नमूद) सादर करणास्या इच्छुक बोलीदारांना त्यांच्या दस्तावेजांची पडताळणी झाल्यावर आणि/किंवा प्राधिकृत अधिकारयांनी संमती दिल्यावर ई-लिलावात सहभागी होण्यास पात्र ठरविण्यात येईल. 4. ऑनलाईन आपसांत बोलीदस्यान बोलीदारांना आपली बोलीमध्ये ँवर नमूद करण्यात आलेल्या) 'बोली वृद्धी रूमेच्या' पटीत वृद्धी करता येईल आणि ई-लिलाव संपण्याच्या वेळेच्या शेवटच्या 5 मिनिटांत बोली देण्यात आल्यास बंद होण्याची वेळ (ई-लिलाव समाप्त होईपर्यंत प्रत्येक वेळी) आपोआप 5 मिनिटांनी वाढेल आणि, अन्यथा तो आपोआप बंद होईल. ई-लिलाव प्रक्रिया संपतेवेळी सर्वोच्च बोली खक्रम सादर करणारया (आरक्षित किमतीपेक्षा कमी नसावी) बोलीदाग पडताळणीनंतर प्राधिकृत अधिकारी/सुरक्षित धनकोद्वारे यशस्वी बोलीदार घोषित करण्यात येईल. ऽ. यशस्वी बोलीदाराची बयाणा रक्कम विक्री रकमेचा काही भाग म्हणून ठेवून घेण्यात येईल आण अयशस्वी बोलीदारांची बयाणा रक्कम परत करण्यात येईल. बयाणा रकमेवर व्याज देण्यात येणार नाही. यशस्वी बोलीदारास प्राधिकृत अधिकारयाने बोलीची किंमत स्वीकारल्यानंतर २४ तासांच्या आत बयाणा रक्कम समायोजित करून विक्री किमतीच्या २५% एवढी रक्कम जमा करावी लागेल आणि विक्री किमतीपैकी उर्वारत 75% रक्कम विक्रीच्या दिनांकापासून 15 दिवसांचे आत किंवा प्राधिकृत अधिकारी लेखी मंजूर करतील त्या वाढीव कालावधीत सादर करावी लागेल. यशस्वी बोलीदाराने याप्रकारे भरणा करण्या कसुर केल्यास त्याने तोवर भरलेली स्क्रम जप्त करण्यात येईल आणि मालमत्तेचा पुन्हा लिलाव करण्यात येईल आणि अशी कसुर करणारया कर्जदारास सदर मालमत्ता/रकमेवर कोणाताही दावा करता येणार नाही. 6. संभाव्य अर्हताधारक बोलीदार ई-लिलावाच्या दिनांकाअगोदर श्रीराम ऑटोमॉल इंडिया लि., https://eauctions.samil.in यांचेकडून ई-लिलावाचे ऑनलाईन प्रशिक्षण प्राप्त करू शकतात. इंटरनेट/नेटवर्कची समस्या उद्भवल्यास त्यासाठी प्राधिकृत अधिक री, एचडीबी फायनॅन्शीअल सर्व्हिसेस लिमिटेड किंवा मे. सी1 इंडिया प्रा. लि. जबाबदार नसतील आणि ई-लिलाबात सहभागी होण्यासाठी आपण तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहोत किंवा नाही याची पाहणी करून आवश्यक ती तयारी करण्याची जबाबदारी इच्छुक बोलीदारांची असेल. 7. लागू असलेले मुद्रांक शुल्क/अतिरिक्त मुद्रांक शुल्क/इस्तांतरण शुल्क इ. चा तसेच कुणासही देणे असलेली वैधानिक/बिगर-वैधानिक थकबाकी, कर, दर, मूल्यांकन शुल्क, अधिभार इ. भरण करण्याची जबाबदारी खरेदीदाराची असेल. 8. प्राधिकत अधिकारी सर्वोच्च प्रस्ताव स्वीकारण्यास बांधील नसन त्यांना कठलेही करण न देता कोणताही किंवा सर्वच प्रस्ताव स्वीकारण्याच किंवा फेटळण्याचा तसेच ई-लिलाव प्रक्रिय बरखास्त करण्याचा / पुढे ढकलण्याचा / रह करण्याचाही अधिकार असेल. 9. बोलीदारांनी आपली बोली सादर करण्यापूर्वी आणि ई-लिलावात सहभागी होण्यापूर्वी मे. सी १ ईडिया प्रा. लि. च्या वेब पोर्टलवर https://eauctions.samil.in वेथे उपलब्ध असलेला अर्टी व शर्तींचा तपशील पाहावा. 10. डीआरटी पुणे यांचेकडे प्रलंबित एस.ए. क्र. 566/2025, सदर विक्री एस.ए. च्या निकालाच्या अधीन असेल.

विशेष सूचनाः 11. बोलीदार्गनी स्वतःचे हित लक्षात घेता शेवटच्या क्षणी बोली देणे टाळावे कारण अशा वेळी कोणतीही समस्या उद्भवल्यास (इंटरनेट संपर्क तुटणे/बीजपुरवटा खंडित होणे इ.) त्यासाठी एचडीबी फावनॅन्सीअल सर्विसस लिमिटेड किंवा सेवा पुरवठादार जबाबदार नसतील. अशी अप्रिय परिस्थिती टाळण्यासाठी बोलीदारांना विनंती आहे की त्यांनी वीजपुरवठा, वॅक-अप यांसारखी सर्व आवश्यक ती व्यवस्था/पर्याय तयार ठेवावेत जेणेकरून त्यांना अश अडचर्णीवर मात करून लिलावात यशस्वीपणे सहभागी होता येईल.

सर्फेसी अधिनियम, 2002 अंतर्गत 15 दिवसांची वैधानिक विक्री सूचना

याद्वारे कर्जदार/जामीनदार यांना सूचित करण्यात येते की त्यांनी वर नमूद रकमेचा आणि अद्ययावत व्याज व आनुषंगिक खर्चाचा ई-लिलावाच्या दिनांकाअगोदर भरणा करावा, अन्यथा मालमत्तेचा लिलाव/विक्री करण्यात येईल आणि काही थकबाकी शिल्लक राहिल्यास ती व्याज व शुल्कासह वसूल करण्यात येईल.

स्वा/- प्राधिकृत अधिकारी एचडीबी फायनॅन्शीअल सर्व्हिसेस लिमिटेड

शार्प इंडिया लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: गट नं. ६८६/४ कोरेगाव भिमा, तालुका : शिरूर, जिल्हा पुणे ४१२२१६ फोन नं.: (०२१३७) ६७००००/०१/०२ **ई-मेल**: secretarial@sil.sharp-world.com संकेतस्थळ: www.sharpindialimited.com सीआयएन: L36759MH1985PLC036759

३० सप्टेंबर २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व सहामाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तिय निष्कर्षांचे विवरण

	अ. क्र.	तपशील	३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपलेली तिमाही	३० जून, २०२५ रोजी संपलेली तिमाही	३० सप्टेंबर २०२४ रोजी संपलेली तिमाही संबंधित	३० सप्टेंबर २०२५ रोजी संपलेली सहामाही	३० सप्टेंबर २०२४ रोजी संपलेली सहामाही संबंधित	३१ मार्च २०२५ रोजी संपलेले वर्ष
			अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
	9	परिचालनापासून एकूण उत्पन्न	9.02	9.24	9.3६	२.२७	9.८४	3.६३
	۲ 3	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक व/िकंवा असामान्य बार्बीपूर्व) कालावधीसाठी करापूर्वी निव्वळ नफा/(तोटा)	(५२७.०९)	(५१७.१९)	(४७८.६७)	(१,०४४.२८)	(९६३.०१)	(१,९२८.७१)
	٧	(अपवादात्मक व/किंवा असामान्य बाबींपश्चात)	(७४३.९६)	(५१७.१९)	(४७८.६७)	(१,२६१.१५)	(९६३.०१)	(१,९२८.७१)
	8	कालावधीसाठी करानंतर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व/किंवा असामान्य बार्बीपश्चात)	(७४३.९६)	(५१७.१९)	(४७८.६७)	(१,२६१.१५)	(९६३.०१)	(१,९२८.७१)
	ч	कालावधीसाठी एकूण एकत्रित प्राप्ती (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करानंतर) व इतर एकत्रित प्राप्ती (करानंतर) चा समावेश असणारी)	(७४३.९६)	(५१७.१९)	(४७८.६७)	(१,२६१.१५)	(९६३.०१)	(৭,९२८.७৭)
	ξ	पेड अप समभाग भांडवल (प्रति समभाग दर्शनी मूल्य रु. १०/– प्रत्येकी)	२,५९४.४०	२,५९४.४०	२,५९४.४०	२,५९४.४०	२,५९४.४०	२,५९४.४०
	(y	मागील वर्षीच्या ताळेबंदात दाखविल्यानुसार राखीव निधी (पुनर्मुल्यांकन राखीव निधी वगळून)	·	(98,८८२.२८)	(१३,४५६.८८)		(9३,४५६.८८)	(98,328.90)
	۷	प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी ₹ १०/– चा) (चालू व खंडित परिचालनासाठी) (वार्षिक नसून तिमाही निकालांच्या संदर्भात)						
		१) मूळ	(२.८७)	(9.88)	(9.८५)	(४.८६)	(३.७१)	(७.४३)
ı		२) सौम्यीकृत	(२.८७)	(9.99)	(9.24)	(8.८६)	(3.09)	(७.४३)

'During the quarter and half year ended on September 30, 2025, the Company incurred a loss of Rs. 743.96 Lakhs and 1261.15 Lakhs respectively. The accumulated losses o the Company as at September 30, 2025 are Rs. 17,918.91 Lakhs resulting into erosion of Net Worth. There is no production of LED TVs from April, 2015 and of Air Conditioners since June, 2015 onwards in the absence of any orders. Despite the cessation of operations, the Company has continued to receive financial and operational support from Sharp Corporation, Japan, its majority shareholder and holding company. Sharp Corporation has provided a letter of support, reaffirming its commitment to extend such support until

at least September 30, 2026. The Management has reassessed the Company's financial position and performance in accordance with applicable accounting standards. While efforts are being made to explore alternate revenue streams, there is uncertainty regarding the time required to successfully identify and establish such streams. As a result, Management has concluded

that for the purpose of accounting and financial statements, it would be prudent to consider the Company as not a going concern presently. Therefore, the financial statements have been prepared on the basis of 'not going concern'. The Company has measured all their assets at lower of their estimated net realizable value and carrying amount, and liabilities at their settlement amounts, in accordance with the applicable Accounting Standards. Therefore, with respect to reinstatement of borrowings from related parties, there is an additional charge amounting to Rs. 216.87 Lakhs to the profit and loss account for the quarter and half year ended September 30, 2025. This additional charge has been disclosed under the exceptional items with corresponding increase in the current and accumulated losses.

The figures for the previous period included in the accompanying statement of unaudited financial results are not comparable with those of the current period, as the previous period's financial results were prepared on a 'going concern' basis, whereas the financial results of current period have been prepared on a 'not going concern' basis, Note: The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure

Requirements) Regulations, 2015 (the "Listing Regulations"). The full format of the quarterly financial results are available on the Stock Exchange website-www.bseindia.com and website of the company -www.sharpindialimited.com **टीप** : वर दिलेला तपशील हा सेबी (लिस्टिंग ऑब्लीगेशन अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेन्टस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे प्रस्तुत केलेल्या तिमाही वित्तीय निकालांच्या तपशिलाचा सारांश आहे. अलेखापरीक्षित वित्तीय निकालांचा संपूर्ण तपशील स्टॉक एक्सचेंजच्या संकेतस्थळावर <u>www.bseindia.com</u> येथे आणि कंपनीच्या

शार्प इंडिया लिमिटेड करिता

व्यवस्थापकीय संचालक डीआयएन: ०८३६३४५८





दिनांक : नोव्हेंबर ११, २०२५







संकेतस्थळावर www.sharpindialimited.com येथे उपलब्ध आहे.





